



3rd June 2020

The Secretary
BSE Limited
Department of Corporate Services
P. J. Towers, Dalal Street
Mumbai 400 001

The Secretary
The National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, 5th Floor
Plot No. C/1, G Block
Bandra-Kurla Complex, Bandra East
Mumbai 400 050

Publication of Notice to Shareholders and Reminder Letters

Dear Sirs

Please find enclosed copies of the following documents:

1. Notice to shareholders of the Company published today, in newspapers, Business Standard and Sakal.
2. Copy of reminder letter to shareholders.

The above reminder letters will be sent at the earliest possible to the shareholders who have not claimed their dividends for seven or more consecutive years and whose shares are liable to be transferred IEPF Authority once the lockdown down is lifted and postal service functioning normalizes. The list of such shareholders is also available on the website on the Company at www.sanofiindia ltd.com.

Thanking you,

Yours sincerely,
SANOFI INDIA LIMITED

GIRISH TEKCHANDANI
COMPANY SECRETARY

SIDBI
SMALL INDUSTRIES DEVELOPMENT BANK OF INDIA
REQUEST FOR EXPRESSION OF INTEREST FOR HIRING OF AGENCIES

SIDBI intends to hire different agencies for i) Development of various marketing & promotional products like Audio Video Documentary Film etc. & ii) Design & Development of Standard Product viz. Techno-Financial Analysis Tool for evaluation of Energy Efficiency sub-projects under PRSF Project.

For more details, interested firms may visit the tender page on websites: www.sidbi.in, <http://prsf.sidbi.in/> & <https://eprocure.gov.in/epublish/app>.

The last date for submitting the Expression of Interest (Eoi) is **June 25, 2020 (1600 hours).**
General Manager
Green Climate and Sustainable Initiative, SIDBI, New Delhi

THE STATE TRADING CORPORATION OF INDIA LIMITED
 (A Govt. of India Enterprise)
 (CIN: L14990DL19560002874)
 Regd. Office: Jawahar Vignap Bhawan, 1 Tolstoy Marg, New Delhi-110001

Bids are invited, for the work of Comprehensive routine operation, breakdown Maintenance of Electrical & Mechanical equipment installed in Jawahar Vyapar Bhawan Connaught Place, Delhi in two part online bidding process available on www.slclimited.co.in & www.eprocure.gov.in/app. Last date of bid submission is 23.06.2020
 Bid Ref- STC/CO/BLD-E/F 01126/2020/D1103

पंजाब नैशनल बैंक Punjab National Bank
 ...सर्वसे का बैंकर...
 ...the name you can BANK upon!

Integrated Risk Management, Head Office, Plot No. 4, Sector - 10, Dwarka, New Delhi - 110075

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the rate of Interest on Savings Fund Deposit has been reduced w.e.f. 01st July, 2020 as under:

	Rate of Interest
Savings Fund Account Balance upto ₹ 50 Lac	3.00% p.a.
Savings Fund Account Balance of above ₹ 50 Lac	3.25% p.a.

Interest shall be paid on a daily product basis at the rate of 3.00% p.a. in accounts where the end-of-day balance is upto ₹ 50 Lac and at the rate of 3.25% p.a. in accounts where the end-of-day balance is above ₹ 50 Lac. Interest shall be credited at quarterly intervals at the end of each quarter i.e. February, May, August & November.

Visit our corporate website <https://www.pnbIndia.in> or nearest branch to know more details.

TATA POWER
The Tata Power Company Limited
 (Power System Control Centre)
 Trombay Thermal Station, Mahul Road, Chembur Mumbai - 74
 (E-mail: hybridbid@tatapower.com)

e-Bidding Tender Notice

As per the guidelines issued by Government of India & approval given by MERC, to fulfil Renewable Purchase Obligation (RPO), The Tata Power Company Limited - Distribution Business in Mumbai Licence area (Tata Power-D) is inviting Long Term Bids for Procurement of 225 MW grid connected Hybrid Power (Wind & Solar) through competitive bidding process on website <https://www.bharat-electronictender.com>. The schedule of bid process is as follows:-

Sr. No.	Event	Date	Time
1	Availability of Bid document on Portal	03/06/2020	17:00Hrs
2	Pre-bid meeting -online through MS team	16/06/2020	11:00Hrs
3	Last date for submission of Technical & Financial bids	06/07/2020	17:00Hrs
4	Opening of Technical bids	07/07/2020	11:00Hrs

For more details of Notice for Invitation of Tender (NIT), please visit <https://www.bharat-electronictender.com> and Tata Power website <https://www.tatapower.com>.

Head - Power Purchase & ABT
 Tata Power Trombay, Mumbai 400074

INDIAN PORT RAIL & ROPEWAY CORPORATION LTD.
 (A JV Company under Ministry of Shipping, Government of India)
 (Formerly Indian Port Rail Corporation Ltd.)

TENDER NOTICE
 IFRB No. IPRCL/MUMBAI/PROJECTS/JNPT/61/S&T/01

IPRCL invites e-tender for "Supply of material, trenching, cable laying & supply installation testing and commissioning of electronic interlocking consisting complete track circuiting of yard and provision of electrically operated points in connection with development of integrated common rail yard facility within JNPT port area, Navi Mumbai"

For more details visit website www.tenders.gov.in/eprocure/app or www.constructiontenders.com and bid to be hosted on the above website only.

ONGC
Mangalore Refinery and Petrochemicals Limited
 (A Govt. of India Enterprise and a subsidiary of ONGC Limited)
 Corporate Identity Number: L23209KA1988GO1008959
 Regd. Office: Moodapadav, Post Kuthethur, Via Katipalla, Mangaluru - 575 030
 E-mail: investor@mrpl.co.in Website: www.mrpl.co.in

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI Listing Regulations, 2015, notice is hereby given that the Board Meeting of the Company has been scheduled for Tuesday, 09th June, 2020 inter-alia to consider and approve Annual Financial Statements for the Year ended 31st March, 2020 and to recommend dividend, if any, for the financial year 2019-20.

The said notice may be accessed on the Company's website at www.mrpl.co.in and also be accessed on the Stock Exchange websites at www.bseindia.com and www.nseindia.com.

Place: Mangaluru
Date: 02/06/2020

For Mangalore Refinery and Petrochemicals Limited
Sd/- Dinesh Mishra
Company Secretary

Note: 1) SEBI has mandated that request for effecting transfer of shares shall not be processed unless the shares are held in dematerialised form with a depository. In view of this, Shareholders holding shares in physical form are requested to open Demat Account with a Depository and dematerialise the shares for easy liquidity.
 2) Shareholders are further requested to complete their KYC formalities at the earliest. Shareholders holding shares in dematerialised form are requested to update their emailIDs with their respective DPs to receive the communication from the Company on emails.

Together, Let us build a Clean India

ASSAM POWER DISTRIBUTION COMPANY LIMITED
 A fully customer centric company

NIT No. : APDCL/DSELR/BNG/01 Dated: 03-06-2020

E-PROCUREMENT NOTICE
 (National Competitive Tender using Two-Envelope e-Procurement Process without Prequalification)

The Government of India has applied for financing from the Asian Infrastructure Investment Bank (AIIB) towards the cost of Assam Distribution System Enhancement and Loss Reduction Project and intends to apply a part of the proceeds to make payment under the contract for the following works:

Construction of new 33/11 kv substation with construction of new 33kv Terminal Bay construction of 33kv & 11kv lines for Distribution System Enhancement and Loss Reduction in Bongaigaon Electrical Circle on turnkey basis for Assam Distribution System Enhancement and Loss Reduction. The Chief Project Manager, PIU, APDCL, hereby invites online tenders from eligible Contractors.

Interested Tenderers may submit tender online at www.assamtenders.gov.in or before 03/07/2020.

Detailed Invitation for Tender and Tender Documents are available at www.assamtenders.gov.in and at "AIIB Projects" button of www.apdcl.org. The tenderer downloading the documents may kindly inform the undersigned at apdcl.piu.aiib@gmail.com for our record.

Sd/- Chief Project Manager, PIU, APDCL

Please pay your energy bill on time and help us to serve you better!

THE INDIAN HUME PIPE COMPANY LIMITED
 CIN : L51500MH1926PLC001255

Regd. Office: Construction House, 5, Walchand Hirachand Road, Ballard Estate, Mumbai 400 001
 Tel : +91-22-22618091, +91-22-40748181 Fax : +91-22-22658663
 E-mail : info@indianhumpipe.com Website : www.indianhumpipe.com

NOTICE TO THE SHAREHOLDERS

Transfer of shares in respect of which Dividend has not been claimed for seven consecutive years or more to the Investor Education and Protection Fund (IEPF).

Notice is hereby given to the Shareholders of the Company that pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013, all shares, in respect of which dividend has not been encashed or claimed for seven consecutive years or more from Financial Year 2012-2013, shall be transferred in the name of Investor Education and Protection Fund (IEPF) in accordance with the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules").

In view of the outbreak of COVID-19 pandemic, the required communication in this regard will be sent, through email registered with the Company or with the Depositories in case of shares held in demat mode in the present situation, to the concerned shareholders whose dividend for the financial year 2012-13 onwards for seven consecutive years or more remains unpaid/unclaimed and the details of such Shareholders have been put on the Company's website: www.indianhumpipe.com.

In compliance with the IEPF Rules, Notice is hereby given to the Shareholders whose Dividend has remained unclaimed/unpaid from Financial year 2012-2013 onwards for seven consecutive years or more, that the Company shall initiate action for transfer of Shares to IEPF within 30 days from the due date, i.e., 31st August, 2020, without any further Notice.

Further, Shareholders holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF, may please note that the Company will be issuing new Share Certificate(s) in lieu of the Original Share Certificate(s) held by them for the purpose of conversion into Demat form and subsequent transfer in Demat accounts opened by IEPF Authority with both the Depositories respectively. Upon such issue, the Original Share Certificate(s) which are registered in the name(s) of such Shareholders shall stand automatically cancelled and be deemed non-negotiable. In case of Shareholders holding shares in Demat form, the transfer of shares to the Demat accounts of the IEPF Authority as indicated hereinabove shall be effected by the Company through the respective Depositories by way of Corporate Action.

Shareholders are requested to note that the list of concerned Shareholders is put on the Company's website should be regarded as and shall be deemed to be adequate notice in respect of issue of new Share Certificate(s) for the purpose of transfer of shares to Demat accounts of the IEPF Authority pursuant to the amended Rules. Subsequent Dividends on such Shares shall also be credited to the IEPF. No claim shall lie against the Company in respect of the Unclaimed Dividends and the Shares transferred to IEPF. On transfer of Dividend / Shares to IEPF, Shareholders may claim the same by making an application to IEPF in Form IEPF-5, as per the Rules. The said Form is available on the website of IEPF at: <http://iepf.gov.in/IEPFA/refund.html>

The concerned Shareholders are requested to claim their dividends from the Company on or before Tuesday 25th August, 2020, failing which the Company shall, in adherence to the requirements of the said Act and the Rules, transfer the Shares on which Dividend has remained unclaimed for seven consecutive years to the IEPF Authority.

In case of any further information/queries on the subject matter, please contact the Company's Registrar and Transfer Agent M/s Link Intime (India) Pvt. Ltd. C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai-400 083, Tel.: (022) 4918 6000/4918 6280, e-mail: iepf.shares@linkintime.co.in or the Company's Secretarial Department at investors@indianhumpipe.com; info@indianhumpipe.com.

For The Indian Hume Pipe Company Limited
Sd/- S.M.Mandke
Company Secretary

Place: Mumbai
Date: 2nd June, 2020

Redington
REDINGTON (INDIA) LIMITED
 Regd. Office: SPL Guindy House, 95, Mount Road, Guindy, Chennai-600032.
 CIN: L52599TN1961PLC028758
 Tel No: 044-42243353 Fax No: 044-22257399
 Email: investors@redington.co.in
 Website: www.redingtongroup.com

NOTICE

Pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, 11th day of June 2020, inter-alia, to consider Audited financial results for the quarter and Year ended on 31st March 2020.

This information is also available on the website of the Company viz. www.redingtongroup.com and on the website of the stock exchanges viz. www.bseindia.com and www.nseindia.com.

For Redington (India) Limited
 Date: June 2, 2020 M. Muthukumarasamy
 Place: Chennai Company Secretary

NOTICE CUM ADDENDUM

NOTICE CUM ADDENDUM TO THE STATEMENT OF ADDITIONAL INFORMATION OF SBI MUTUAL FUND

Change in Board of Directors of SBI Mutual Fund Trustee Company Private Limited

Notice is hereby given that consequent to demitting the office of the Deputy Managing Director (Financial Inclusion and Micro Markets) of State Bank of India upon superannuation, Mr. Haridas K V has resigned as an Associate Director from the Board of SBI Mutual Fund Trustee Company Private Limited from the close of business hours of May 31, 2020.

All other terms and conditions of Statement of Additional Information remain unchanged. This addendum forms an integral part of the Statement of Additional Information of SBI Mutual Fund as amended from time to time.

For SBI Funds Management Private Limited
Sd/- Ashwani Bhatia
Managing Director & CEO

Place: Mumbai
Date: June 02, 2020

Asset Management Company: SBI Funds Management Private Limited (A Joint Venture between SBI & AMUNDI) (CIN: U65990MH1992PTC065289) **Trustee:** SBI Mutual Fund Trustee Company Pvt. Ltd. (CIN: U65991MH2003PTC138496) **Sponsor:** State Bank of India **Regd Office:** 9th Floor, Crescendo, C - 38 & 39, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051
Tel: 91-22-61793000 • **Fax:** 91-22-67425687 • **E-mail:** partnerforlife@sbfm.com • www.sbfm.com

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

SBI/MF/2020/JUN/03

SHRIRAM CITY UNION FINANCE LIMITED
 CIN:L65191TN1986PLC012840
 Regd. Office: 123, Angappa Naidick Street, Chennai - 600 001.
 Telephone No. +91 44 2534 1431
 Secretarial Office: 144, Sarthome High Road, Mysore, Chennai - 600 004.
 Telephone No. +91 44 4392 5300, Website: www.shriramcity.in e-mail: sec@shriramcity.in

NOTICE TO EQUITY SHAREHOLDERS

Notice is hereby given that Shriram City Union Finance Limited ("Company") pursuant to Section 124 of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and amendments thereof ("Rules"), is required to transfer equity shares of ₹ 10/- each to Investor Education Protection Fund ("IEPF") Authority in respect of which dividends have remained unclaimed/unpaid for a period of seven consecutive years, the details of which are available on its website at web link "https://www.shriramcity.in/Investors-->Details of shares to be Transferred to IEPF Suspend Account". Individual communications to this effect were sent to the concerned shareholders at the last available address with the Company on May 30, 2020.

The due date for such transfer for the financial year 2012 - 13 to IEPF Authority is August 30, 2020. The concerned shareholders are requested to claim with valid documents required for the purpose before August 21, 2020 to the Company / RTA. If no valid claim is received within above said date or such extended date, the Company shall transfer such dividend and equity shares to the IEPF authority as above said. No claim shall lie against the Company in respect of the dividend amount and the shares transferred to IEPF authority. The unclaimed amount and the shares so transferred to IEPF authority can be claimed back from the IEPF Authority after following the procedure prescribed under the Rules.

The Company itself would issue duplicate share certificates in lieu of original share certificates held in physical form liable to be transferred to IEPF authority and would dematerialize such duplicate share certificates by corporate action for transferring to IEPF authority. Upon issue of such duplicate share certificates, the original share certificates would stand automatically cancelled and would be deemed non-negotiable. The details of unclaimed dividend/shares uploaded on the web site of the Company shall be and deemed to be adequate notice for the purpose of issue of duplicate share certificates by the Company. In case of shares held in dematerialized form, the Company shall by way of corporate action, transfer such equity shares to IEPF authority.

Shareholders may contact the Registrars and Share Transfer Agents ("RTA") of the Company as under for further information.

Ms. Anusha N
Integrated Registry Management Services Private Limited
 2nd Floor, Kences Towers, No. 1 Ramakrishna Street, North Usman Road, T Nagar, Chennai 600 017 Telephone No.+91 44 28140801/ 02/ 03
 Email : csdstd@integratedindia.in

For Shriram City Union Finance Limited
Sd/- C.R Dash
Company Secretary

Place: Chennai
Date: June 2, 2020

DIXON
DIXON TECHNOLOGIES (INDIA) LIMITED
 Registered Office: B-14 & 15, Phase-II, Noida, Gautam Buddha Nagar, UP-201305
 E-Mail: investorrelations@dixoninfo.com,
 Website: www.dixoninfo.com
 Phone: +91-120-4737200,
 Fax: 011-20-4737200,
 CIN: L32101UP1989PLC066581

NOTICE

Pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, 11th June, 2020, to inter-alia, consider and approve the Audited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company for the Quarter and Financial Year ended 31st March, 2020 along with the Statement of Assets & Liabilities and Statement of Cash Flows as on 31st March, 2020.

Further, in accordance to the Reg. 46 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the details of the aforesaid meeting are available on the website of the Company i.e. www.dixoninfo.com and the website of the Stock Exchanges where the Company's shares are listed viz. BSE Limited (www.bseindia.com) and the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com).

For Dixon Technologies (India) Limited
Sd/- Ashish Kumar
Company Secretary & Compliance Officer

Place: Noida
Date: 02.06.2020

ESSEL MUTUAL FUND
ESSEL FINANCE AMC LIMITED
 Registered Office:
 Peerless Mansion, 1, Chowringhee Square, Kolkata-700069
Tel: 033 40185000; **Fax:** 033 40185010; **Toll free no.:** 1800 103 8999,
Website: <https://mutualfund.esselfinance.com>, Email:mutualfund@esselfinance.com
CIN: U65990WB2009PLC134537

NOTICE CUM ADDENDUM (No. 6 of 2020-2021)

Introduction of SIP Pause Facility on BSE STAR MF Platform of Bombay Stock Exchange Limited ("BSE"):

Unitholders are hereby informed that Systematic Investment Plan ("SIP") Pause Facility shall be available for all the SIPs registered through the BSE STAR MF Platform of Bombay Stock Exchange Limited ("BSE") with immediate effect.

SIP Pause facility was introduced by Essel Finance AMC Limited (the AMC) vide Notice cum Addendum (No. 2 of 2020-21) dated April 17, 2020. All other terms and conditions of the said facility shall remain unchanged.

The AMC reserves the right to change/modify the terms and conditions of the facility or withdraw the facility at a later date.

This Notice-cum-addendum forms an integral part of the SID and KIM of the schemes of Essel Mutual Fund. All other terms and conditions of the SID and KIM of the schemes of the Essel Mutual Fund shall remain unchanged.

For Essel Finance AMC Limited
 (Investment Manager to Essel Mutual Fund)
Sd/-
Authorized Signatory

Place: Mumbai
Date: June 02, 2020

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

Rane RANE BRAKE LINING LIMITED
 CIN: L63011TN2004PLC054948
 "Maithri", 132, Cathedral Road, Chennai - 600 086
www.ranegroup.com;
 e-mail: investorservices@ranegroup.com
 Tel.: 044 2811 2472; Fax: 044 2811 2449

NOTICE TO THE SHAREHOLDERS OF THE COMPANY
Sub : Compulsory Transfer of Equity Shares to Investor Education and Protection Fund Authority (IEPF)

NOTICE is hereby given pursuant to the provisions of Section 124 (6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") that, the Company is required to transfer by way of transmission all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholder for seven consecutive years or more to the Investor Education and Protection Fund Authority (IEPF).

Complying with requirements set out in the Rules, individual communications are being sent to the concerned shareholders whose shares are due for transfer and details of such shareholders along with number of shares, are being uploaded on the website www.ranegroup.com. Shareholders are requested to verify the details of un-encashed dividends and shares liable to be transferred to the IEPF Authority.

The unpaid/unclaimed dividend for the Financial year 2012-13 (Final) and corresponding shares are due for transfer within thirty days after August 28, 2020. Accordingly, concerned shareholder(s) are requested to make an application to the Company/ Company's Registrar and Transfer Agent (RTA) well in advance before the said date, to enable processing of claims.

The Company shall proceed to initiate corporate action for transfer of shares to the IEPF Authority in respect of such shares without any further notice by following the due process in the rules as under:

i) Shares held in demat mode: by transfer of shares directly to demat account of the IEPF Authority;
 ii) Shares held in physical mode: by issuance of new share certificates and thereafter converting it into demat and transferring to the demat account of the IEPF Authority.

The shareholders may note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed to be an adequate notice in respect of issue of new share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to the IEPF Authority pursuant to the Rules. No Claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF pursuant to the said Rules. Both the unclaimed dividend and corresponding shares transferred to the account of the IEPF Authority including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back from the IEPF Authority after following the procedure prescribed in the Rules.

Shareholders having any queries on the subject matter, may contact the Company's Registrar and Transfer Agent M/s. Integrated Registry Management Services Private Limited (SEBI Registration No. INR00000544), II Floor, Kences Towers, No. 1 Ramakrishna Street, T.Nagar, Chennai - 600 017. Tel : 044 - 28140801 - 03, E-mail : corpserve@integratedindia.in

For Rane Brake Lining Limited
Chennai
June 02, 2020

For Rane Holdings Limited
Sd/- Siva Chandrasekaran
Secretary

SANOFI
SANOFI INDIA LIMITED

Registered Office: Sanofi House, CTS No. 117-B, L&T Business Park, Saki Vihar Road, Powai, Mumbai 400072
CIN No. - L24239MH1956PLC009794
Tel No. : (022)28032000 | **Fax No.** : (022)28032939
Website - www.sanofindia.com | **Email** - igrc.sii@sanofi.com

NOTICE TO SHAREHOLDERS

For transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Suspend Account

This Notice is published pursuant to the provisions of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, (the Rules) and amendments thereof, notified by the Ministry of Corporate Affairs.

The Rules, inter alia, contain provisions for transfer of all shares in respect of which dividend has not been paid or claimed by shareholders for seven consecutive years or more in the demat account of the Investor Education and Protection Fund Authority.

It is noticed from the records that certain shareholders of the Company have not encashed their dividends from the Interim Dividend for the year 2013 and the same remained unclaimed for seven consecutive years.

Due to the current COVID-19 lockdown situation and disruption in postal services, the Company is unable to send the individual letters to such shareholders requesting them to claim their shares before such transfer. The individual letters will be dispatched to such shareholders once the post offices functioning normalizes. The Company has uploaded full details of such shareholders and shares due for transfer to IEPF on its website at www.sanofindia.com. The shareholders may note that the details of unclaimed dividends and shares uploaded on the website of the Company shall be treated as adequate notice in respect of issue of new share certificates by the Company for the purpose of transfer of shares to IEPF Account pursuant to the rules.

Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares transferred to the IEPF including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority after following the procedure prescribed by the Rules. In case of no valid claim in respect of equity shares is received from the shareholders, by 3rd September 2020, the Company shall, with a view to complying with the requirements set out in the Rules, transfer the shares to the IEPF by the due date as per procedure stipulated in the Rules. Please note that no claim shall lie against the Company in respect of unpaid dividend amount and equity shares transferred to the IEPF.

In case the shareholders have any query on the subject matter, they may contact the Company's Registrar and Share Transfer Agent and/ or the Company at below mentioned address:

LINK INTIME INDIA PVT. LTD.
 C-101, 247 Park, L.B.S Marg, Vikhroli (West), Mumbai 400 083
 Tel. No: (022) 49186270
 E-mail: ml.helpdesk@linkintime.co.in

SANOFI INDIA LIMITED
 Sanofi House, C.T.S. No - 117B, L&T Business Park, Saki Vihar Road, Powai, Mumbai 400072
 Tel. No: 022-28320000
 E-mail: igrc.sii@sanofi.com

For Sanofi India Limited
Grish Tekchandani
Company Secretary and Compliance Officer

Place: Mumbai
Date: 2nd June 2020

ASSAM POWER DISTRIBUTION COMPANY LIMITED
 A fully customer centric company

NIT No. APDCL/DSELR/NLP/01 Dated: 03-06-2020

e-Procurement Notice
 (National Competitive Tender using Two-Envelope e-Procurement Process without Prequalification)

The Government of India has applied for financing from the Asian Infrastructure Investment Bank (AIIB) towards the cost of Assam Distribution System Enhancement and Loss Reduction Project and intends to apply a part of the proceeds to make payment under the contract for the following works:

Construction of new 33/11kv substation with construction of new 33kv Terminal Bay construction of 33kv & 11kv lines for Distribution System Enhancement and Loss Reduction in North Lakhimpur Electrical Circle on turnkey basis in LOT I: Lakhimpur Part-I, LOT II: Lakhimpur Part-II for Assam Distribution System Enhancement and Loss Reduction

The Chief Project Manager, PIU, APDCL, hereby invites online tenders from eligible Contractors.

Interested Tenderers may submit tender online at www.assamtenders.gov.in or before 07th July 2020.

Detailed Invitation for Tender and Tender Documents are available at www.assamtenders.gov.in and at "AIIB Projects" button of www.apdcl.org. The tenderer downloading the documents may kindly inform the undersigned at apdcl.piu.aiib@gmail.com for our record.

Sd/- Chief Project Manager, PIU, APDCL

Please pay your energy bill on time and help us to serve you better!

M/s OSAKA PHARMACEUTICALS PRIVATE LIMITED (IN LIQUIDATION)
 Liquidator Address: 330/348, Atlantis K-10, Sarabhai Main Road, Baroda- 390023, Gujarat, India E-mail: irp.osakapharma@gmail.com; jlnusb@gmail.com

E-AUCTION SALE NOTICE

Notice is hereby given to the public in general under the insolvency and Bankruptcy Code, 2016 and Regulations there under, that the Process for Sale of Osaka Pharmaceuticals Private Limited-in liquidation (Corporate Debtor) as a going concern will be sold by E-auction through the service provider M/s E-Procurement Technologies Limited (Auction Tiger) via website <https://nctauction.auctiontiger.net>.

Date and Time of Auction	Friday, 26.06.2020, Between 11:00 AM to 2:00 PM
Last Date for Submission of EMD	24.06.2020 before 07:00 PM
Inspection Date & Time	On or before 20.06.2020 From 11:00 AM to 5:00 PM Contact person (Mr. Haridk Surani: +91-81660 94709, Mr. Rushee Deopura: +91-95740 85948)

DETAILS OF ASSETS	BLOCK	RESERVE PRICE (RS.)	EARNED MONEY DEPOSIT (RS.)
Sale of Corporate Debtor as going concern along with all its assets including land and building, plant and machinery and financial assets	Block 1	18,74,00,000	1,87,40,000

Interested bidders can submit the Expression of Interest, Confidentiality and Non-disclosure undertaking and non-refundable process participation fee of INR Rs. 1,00,000/- (including GST) through NEFT/RTGS/Demand Draft on or before 18.06.2020 in the account mentioned below.

The EMD (Refundable) shall be payable by interested bidder through NEFT/RTGS/Demand Draft on or before 24.06.2020 in account mentioned below.

Details of bank account are as follows:

Account Number	10901012000093
Beneficiary Name	"Osaka Pharmaceuticals Private Limited - In Liquidation"
Bank Name	Oriental Bank of Commerce
Branch	R.C. Dutt road , Vadodara - 390007, Gujarat
IFSC Code	ORBC0101090 (5 character is zero)

For detailed terms and condition of E-auction sale, refer Sale Notice available on <https://nctauction.auctiontiger.net>. For any query regarding E-auction, contact Mr. Pushpit Maru and Mr. Tilak Maratha at +91-7961200574/584/586/594/554, E-mail ID pushpit@auctiontiger.net; tilak@auctiontiger.net.

Sd/- Abhishek Nagori
Liquidator of Osaka Pharmaceuticals Private Limited
Date: 03.06.2020
Place: Vadodara
IBBI Reg. No. IBBI/PA-001/IP-P0020/2016-2017/10044

Rane RANE BRAKE LINING LIMITED
 CIN: L63011TN2004PLC054948
 "Maithri", 132, Cathedral Road, Chennai - 600 086
www.ranegroup.com;
 e-mail: investorservices@ranegroup.com
 Tel.: 044 2811 2472; Fax: 044 2811 2449

NOTICE TO THE SHAREHOLDERS OF THE COMPANY
Sub : Compulsory Transfer of Equity Shares to Investor Education and Protection Fund Authority (IEPF)

NOTICE is hereby given pursuant to the provisions of Section 124 (6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") that, the Company is required to transfer by way of transmission all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholder for seven consecutive years or more to the Investor Education and Protection Fund Authority (IEPF).

Complying with requirements set out in the Rules, individual communications are being sent to the concerned shareholders whose shares are due for transfer and details of such shareholders along with number of shares, are being uploaded on the website www.ranegroup.com. Shareholders are requested to verify the details of un-encashed dividends and shares liable to be transferred to the IEPF Authority.

The unpaid/unclaimed dividend for the Financial year 2012-13 (Final) and corresponding shares are due for transfer within thirty days after August 28, 2020. Accordingly, concerned shareholder(s) are requested to make an application to the Company/ Company's Registrar and Transfer Agent (RTA) well in advance before the said date, to enable processing of claims.

The Company shall proceed to initiate corporate action for transfer of shares to the IEPF Authority in respect of such shares without any further notice by following the due process in the rules as under:

i) Shares held in demat mode: by transfer of shares directly to demat account of the IEPF Authority;
 ii) Shares held in physical mode: by issuance of new share certificates and thereafter converting it into demat and transferring to the demat account of the IEPF Authority.

The shareholders may note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed to be an adequate notice in respect of issue of new share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to the IEPF Authority pursuant to the Rules. No Claim shall lie against the



SANOFI INDIA LIMITED

CIN: L24239MH1956PLC009794

**Reg. Off: Sanofi House, CTS No.117-B, L&T Business Park, Saki Vihar Road, Powai Mumbai 400072
Phone No: 91-022-28032000; Email: IGRC.SIL@sanofi.com; Website: <http://www.sanofiindia.com>**

Dear Shareholders,

Sub: Transfer of shares in respect of which dividend has not been claimed for seven consecutive years or more to the Investor Education and Protection Fund

This is to inform you that pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 and the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Auditing, Transfer and Refund) Rules, 2016, and amendments thereof, shares on which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more, are to be transferred to the Investor Education Protection Fund (IEPF) suspense Account, constituted by the Government of India under Section 125 of the Companies Act, 2013.

It has been noticed that you have not encashed the dividend warrants for last seven consecutive years commencing from the Interim Dividend for the year ended 31st December 2013.

To claim the unpaid dividend or in case you need any information/clarification, please write to us or contact our RTA M/s. Link Intime India Pvt. Ltd., C-101, 247 Park, L. B. S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083, Tel No.: (022) 49186270, e-mail: iepf.shares@linkintime.co.in. Please provide following details in all your communications: 1. Name of the Company, 2. Folio No. Or DP and Client ID, 3. Name of shareholder, 4. Contact Number, 5. Email ID. Also provide self-attested KYC documents of the shareholder like PAN, cancelled cheque leaf along with latest utility bill as address proof.

Shareholders are requested to claim unpaid dividend on or before 3rd September 2020 failing which their shares will be transferred to IEPF.

After the shares have been transferred to IEPF, you can claim the said shares from IEPF Authorities, by filing e-form No. IEPF-5, as prescribed under the said Rules.

Thanking you,

Yours faithfully,

FOR SANOFI INDIA LIMITED

**GIRISH TEKCHANDANI
COMPANY SECRETARY**